

**MAHAGENCO**  
Maharashtra State Power Generation Co. Ltd.

## E - TENDER NOTICE

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

S.N.	Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs.
01	3000032960/Annual work contrcat of Milling Plant Maintenance works at 2x500MW CSTPS, Chandrapur, MAHAGENCO/Rs.22923982/-

above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website <https://eprocurement.mahagenco.in> for (Sr. No. 1). For any query Contact No.8554991818.

**Sd/-**  
**CHIEF ENGINEER (O&M)**

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given by the Managing Committee (MC) of Deep Shikhar D Wing CHSL having their office at D-3, Ground Floor, Sunder Nagar, SV Road, Malad (w), Mumbai - 400064 that Shri. Mangilal P Choubisa (Flat No. D 2/11), member of the Society, died without making any nomination on record. The MC hereby invites claims/ objections in writing to the undersigned from the heir(s) or other claimant(s)/ objector(s) to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 14 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections to the said transfer. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society in such manner as provided under the bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.

**For Deep Shikhar D Wing CHSL**  
**Sd/**  
**Sanjay K Saini**  
**Hon. Secretary**

Place: Mumbai  
Date: 17.10.2022

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for Larsen & Toubro Limited Equity Shares Nos. 300 of Larsen & Toubro Limited with Folio No. 11079806/11080782 and Certificate No. 180252/304121/180280/ 304137 and Distinctive Nos. 11350458-532/147024376-450/ 11352448-522/147025506-580 standing in the name Of Mr. Mohan Lalvani jointly with Mrs. Sabine Lalvani has/ have been lost or mislaid and undersigned has / have applied to the company to issue duplicate shares. Any person who has any claim in respect of the said Shares should write to our registrar, KFin Technologies Private Limited, Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Hyderabad within one month from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s).

**(Name of Shareholder(s))**  
**Place:** Mumbai **Mr. Mohan Lalvani**  
**Date:**17/10/2022 **Mrs. Sabine Lalvani**

### EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD.

CIN: U67100MH2007PLC174759  
Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098

#### APPENDIX IV [rule-8(1)] POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas, The Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

Thereafter, Assignor mentioned herein, has assigned the financial assets to **Edelweiss Asset Reconstruction Company Limited** also as its own/acting in its capacity as EARC TRUST SC-418 vide Assignment Agreement. Pursuant to the assignment agreement, under Sec.5 of SARFAESI Act, 2002, EARC has stepped into the shoes of the Assignor and all the rights, title and interests of Assignor with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower and EARC exercises all its rights as the secured creditor.

Name of Assignor	Name of Trust	Loan Account Number	Borrower Name & Co-Borrower(s) Name	Amount & Date of Demand Notice	Date of Possession	Possession Status
EHFL	EARC TRUST SC-418	LMUMLAP0000 014032	1) Hazrat Imam Ali (Borrower) 2) Reshma Hazrat Ali (Co-Borrower)	₹ 9,57,723.87/- 30-05-2022	11-10-2022	Symbolic Possession

All That Property situated at Flat No.701 admeasuring 645sq.ft carpet area, on 7th Floor in the building known as "Galaxy Royale" situated on Plot bearing C.T.S. No.49(pt.), 50(pt.), & 50A(pt.), of Village Pahadi, Yashwant Nagar Teen Dongri, Goregaon (West), Tal: Borivali, Mumbai-400062.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorised Officer of **Edelweiss Asset Reconstruction Company Limited** has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for the amount mentioned below and interest thereon.


**Sd/-**  
**Authorised Officer**  
**Edelweiss Asset Reconstruction Company Limited**

Place: MUMBAI  
Date: 15.10.2022



**Edelweiss**  
Ideas create, values protect

ASSET  
RECONSTRUCTION



## ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office: 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100, Fax no: (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : [enquiry@zfindia.com](mailto:enquiry@zfindia.com) • [www.zfindia.com](http://www.zfindia.com)

### STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2022

(Rs. in crore)

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED	
	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Half Year ended
	30th Sep, 2022 Unaudited	30th Sep, 2022 Unaudited	30th Sep, 2021 Unaudited	31st Mar, 2022 Audited	30th Sep, 2022 Unaudited	30th Sep, 2022 Unaudited
1 Total Income from Operations	110.18	217.77	77.59	333.78	110.11	217.70
2 Net Profit for the period before Tax (before Exceptional and/ or Extraordinary items)	7.38	16.04	7.37	29.90	7.29	15.77
3 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	7.38	16.04	7.37	29.90	7.29	15.77
4 Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	5.48	10.48	5.70	18.27	5.39	10.21
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5.08	10.13	5.52	18.47	4.99	9.86
6 Equity Share Capital	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.				386.04		
8 Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each )	6.04	11.55	6.28	20.14	5.94	11.25

**Note:**

(a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the these Financial Result is available on the website of BSE and on the Company's website at [www.zfindia.com](http://www.zfindia.com).


(b) The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee, and thereafter, approved by the Board of Directors, at their respective meetings held on October 15, 2022. The Statutory Auditor has carried out Limited Review of the above results.


(c) As DriveSys Systems Pvt. Ltd. & NexSteer Systems Pvt. Ltd. (wholly owned subsidiary companies) were incorporated on April 27, 2022 and April 29, 2022 respectively, accordingly, consolidated results for the quarter and half year ended on September 30, 2021 and for the year ended March 31, 2022 are not applicable.

for **ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED**

**Utkarsh Munot**  
**Managing Director**

Pune  
October 15, 2022





**GENOSS COMPANY LIMITED, Korea**

#### PUBLIC NOTICE

To Whom It May Concern,

We, Genoss Co., Ltd, Located at 1F Gyeonggi R&D Center/ 226, 2F, GSBC, 105, Gwanggyo-ro, Yeongtong-gu, Suwon-si, Gyeonggi-do, Korea, as the manufacturer of medical products, hereby authorize Riessa Enterprises Inc, a proprietary firm incorporated under the laws of India, having its registered office at C-2802, Lodha Bellissimo, NM Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai-400011, as "EXCLUSIVE DISTRIBUTOR" of our product under brand GENOSS in the territory of India from 1st May, 2022 for our products; MONALISA Derma Fillers Lidocaine and Non-Lidocaine.

The public is hereby suggested not to deal with any other persons posing to be distributors of Genoss Co. Ltd. Except for business with the official "EXCLUSIVE DISTRIBUTOR" authorized by Genoss Co. Ltd. all responsibility for the illegal product lies with you and Genoss Co. Ltd. and Riessa Enterprises Inc shall not be liable for any loss or damage caused to them. Should any one encounter or become aware of such unauthorized persons purporting to be distributors of Genoss Co. Ltd. in India, please notify us at the address given below to curb such unauthorized activities.

We authenticate that we shall take responsibility of this confirmation letter.

If institution asks us any documents for verification or registration, we are willing to support any information which are required.

Sincerely,  
**Genoss Co., Ltd.**  
Sung Min Chung  
President of Genoss  
15<sup>th</sup> October, 2022

GENOSS COMPANY LIMITED  
1F, Gyeonggi R&D Center,  
105 Gwanggyo-ro, Yeongtong-gu,  
Suwon-si, Gyeonggi-do - 16229 Korea  
Phone +82-31-888-5100.  
Fax +82-31-888-5136  
[www.genoss.com](http://www.genoss.com)  
E-mail: [jwnam@genoss.com](mailto:jwnam@genoss.com)

To book your copy,  
SMS reachbs to 57575 or  
email us at [order@bsmail.in](mailto:order@bsmail.in)









## ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office: 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100, Fax no: (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : enquiry@zfndia.com • www.zfindia.com

### STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2022

(Rs. in crore)

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED	
	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Half Year ended
	30th Sep, 2022 Unaudited	30th Sep, 2022 Unaudited	30th Sep, 2022 Unaudited	31st Mar, 2022 Audited	30th Sep, 2022 Unaudited	30th Sep, 2022 Unaudited
1 Total Income from Operations	110.18	217.77	77.59	333.78	110.11	217.70
2 Net Profit for the period before Tax (before Exceptional and/ or Extraordinary items)	7.38	16.04	7.37	29.90	7.29	15.77
3 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	7.38	16.04	7.37	29.90	7.29	15.77
4 Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	5.48	10.48	5.70	18.27	5.39	10.21
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5.08	10.13	5.52	18.47	4.99	9.86
6 Equity Share Capital	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.				386.04		
8 Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each )	6.04	11.55	6.28	20.14	5.94	11.25

#### Note:

(a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the these Financial Result is available on the website of BSE and on the Company's website at www.zfindia.com.

(b) The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee, and thereafter, approved by the Board of Directors, at their respective meetings held on October 15, 2022. The Statutory Auditor has carried out Limited Review of the above results.

(c) As DriveSys Systems Pvt. Ltd. & NexSteer Systems Pvt. Ltd. (wholly owned subsidiary companies) were incorporated on April 27, 2022 and April 29, 2022 respectively, accordingly, consolidated results for the quarter and half year ended on September 30, 2021 and for the year ended March 31, 2022 are not applicable.

for ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Pune  
October 15, 2022

Utkarsh Munot  
Managing Director

INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA



## जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

नोंदीकृत कार्यालय : नॅशनल इन्सुरन्स बिल्डिंग, ६ वा मजला, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.  
शाखा कार्यालय : ऑफिस नं. २०२ व २०३, प्रिमियर प्लाझा २, जी-ब्लॉक, दुसरा मजला, प्रिमियर लि. समोर, पुणे-मुंबई हायवे, चिंचवड, पुणे - ४११०१९ फोन नं. ०२०-६६३०८१११/१२/१३ ईमेल : chinchwad@gichfindia.com

### संदर्भ : सरफेसी कायदा २००२ च्या नियम ८ च्या उप-नियम (१) अंतर्गत ताबा सूचना

ज्याअर्थी जीआयसीएचएफएलच्या निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफेसी कायदा २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत खालील नावाच्या तुम्हाला / ऋणकर्त्या संबंधित सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत आदेश देणे जमा करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमशः तारखांना वितरीत मागणी सूचनेच्या अनुषंगाने, तुम्ही सर्व विहीत कालावधीमध्ये आदेश रक्कम परतफेड करण्यास असमर्थ राहिलात, म्हणून जीआयसीएचएफएल यांनी तद्दुर्गत सहवाचित अधिनियमांसह सरफेसी कायदा २००२ च्या सेक्शन १३ च्या उप(सेक्शन (४) च्या तरतुदी अंतर्गत त्यांना प्रदत्त आणि असलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून, खालील नमूद प्रतिभूत मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतला.

अ. क्र.	कर्ज फाईल क्र., कर्जदार, सहकर्जदार, जामिनदाराचे नाव व ताब्यात घेण्याचा प्रकार	तारण मालमत्तेचा तपशील व पत्ता	मुद्दल थकबाकी देय (रक्कम रु.) ३०/०९/२०२२ पर्यंत	मागणी सूचना पाठविल्याची दिनांक	ताबा सूचना दिनांक
०१	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००१४७६ अभिजित अशोक घोडनडीकर	पल्लेंट क्र. ६, दुसरा मजला, ए विंग, माऊली हाइड्स, पापडी वाडी, सर्वे क्र. १७६, संजुडा कॉम्प्लेक्स जवळ, फुरसुंगी, पुणे-४१२३०८	४१९८३२	०३.०८.२०२२	१३.१०.२०२२
०२	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००४५६४ अक्षय भोर आणि छाया सुरेश भोर	पल्लेंट क्र. ८०३, आठवा मजला, सी विंग, द्वारका चौक, सर्वे क्र. १८७/१, १८७/२, चहोली फाटा जवळ, चोवीसावाडी, चहोली बीके, पुणे-४१२१०५	१८७०५५१	०३.०८.२०२२	१३.१०.२०२२
०३	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००३२०१ अरविंद कपूरचंद सोळंकी आणि सारिका अरविंद सोळंकी	पल्लेंट क्र. १३०१, तेरावा मजला, एम्पायर स्केअर, ई विंग, सीटीएस क्र. ४७४६, ४७५१, सर्वे क्र. २२२अ, ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड, पुणे-४११०१९	२११४४९५	०३.०८.२०२२	१३.१०.२०२२
०४	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००५३६२ रामेश्वर सुखदेव मुळ्ये आणि ज्योती रामेश्वर मुळ्ये	पल्लेंट क्रमांक सी २०८, दुसरा मजला, सी बिल्डिंग, एमराल्ड पार्क, सर्वे क्र. ५०, हेक्टर क्र. ६, पुनावळे, पुणे-४११०३३	१२९५४१५	०३.०८.२०२२	१३.१०.२०२२
०५	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००१५८० सुजाता बापू गायकवाड सौरभ बापू गायकवाड	पल्लेंट क्रमांक ६०३, सहावा मजला, ए-१ विंग, स्नेह विहार, सर्वे क्र. ८२, हेक्टर क्र. १०, दांगट पाटील औद्योगिक वसाहत जवळ, शिवगे, पुणे-४११०२३	६८६४७८	०४.०९.२०२२	१३.१०.२०२२
०६	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००५२७९ शैलेजा मेहबूब कोडले	पल्लेंट क्रमांक ३, तिसरा मजला, बैतयान शरण, सर्वे क्र. १२, हेक्टर क्र. १/१, विश्व माऊली हॉस्पिटल जवळ, पिंपळे गुरव, पुणे-४११०६१	२६६२४५८	०४.०९.२०२२	१३.१०.२०२२
०७	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००३५६३ विलास कैलास चव्हाण	पल्लेंट नं. ३०२, तिसरा मजला, गुरुदत्त अपार्टमेंट, सर्वे नं. १२/१/१, मोरया पार्क लेन-२, पिंपळे गुरव-४११०६१	१४०४४०२	०४.०९.२०२२	१३.१०.२०२२
०८	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००२९६७ मोहम्मदकिब खान रशीमुनिशा मोहम्मदकिब खान	पल्लेंट क्रमांक ११, तिसरा मजला, बी विंग, अमर श्री, सर्वे नं. २८४/२, २८४/३, राखेवाडी, गणेश मंदिर जवळ, राजगुरुनगर, पुणे-४११००५	१०९५१०६	०४.०९.२०२२	१३.१०.२०२२
०९	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००८९६ संजय दामोदर मिरजकर, नीता संजय मिरजकर	सर्वे नं. १३, हेक्टर नं. १५५/२, मिलकत क्र.१०७३, सुखसागर नगर, कात्रज, पुणे-४११०४६	१५०७७९	०४.०९.२०२२	१३.१०.२०२२
१०	कर्ज खाते क्र.एमएच०२७०६१०००१८५९ लेट. नवगिरी तानाजी मधुकर आणि त्यांच्या कायदेशीर सहकाराद्वारे नवगिरी सुनीता तानाजी	पल्लेंट नंबर १५, तळमजला, रशबाह प्रेस्टिज, चाकण-शिरापुर रोड, चाकण, पुणे-४११००१	३५५२४८	०९.०६.२०२२	१३.१०.२०२२

या सूचनेद्वारे कर्जदार अनु. क्र. १ ते १० पर्यंत अतिरिक्त, जीआयसीएचएफएल यांना या सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसांत संबंधित मालमत्तेचा रिकत आणि शांततापूर्ण ताबा हस्तांतरीत करण्याकरिता याद्वारे बोलविण्यात येत आहे. अन्यथा निम्नस्वाक्षरीकारांना वरील मालमत्तेचा बलपूर्वक प्रत्यक्ष ताबा घेणे भाग पडेल आणि / किंवा सरफेसी कायदा २००२ आणि त्यामधील अधिनियमांतर्गत तरतुदीत पद्धत / पद्धती स्वीकारून वरील नमूद मालमत्तेची विक्री प्रक्रिया कार्यान्वित करतील. कर्जदार अनु. क्र. १ ते १० यांना या नोटीसद्वारे सरफेसी कायदा २००२ आणि त्यामधील अधिनियमांतर्गत मालमत्तेची विक्री प्रक्रिया कार्यान्वित करतील.

कर्जदार आणि आम जनतेला याद्वारे वरील संदर्भाच्या मालमत्ता / प्रतिभूत पत्ता किंवा त्यांच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये असा इशारा देण्यात येत आहे आणि कोणीही सदर मालमत्ता प्रतिभूत सूचनेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास सदर व्यवहार वरील मालमत्ता / सिक्युरिटी असेट्स जे भरणा पूर्ण होईलपर्यंत समोर नमूद रकमेकरिता जीआयसीएचएफएलच्या अधिन राहील जी संपूर्ण रक्कम जमा करेपर्यंतच्या पुढील व्याजासह देय राहील. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कर्जदाराचे लक्ष अधिनियम कलम १३ मधील पोर्ट-कलम (८) च्या तरतुदीकडे आमंत्रित केले आहे.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. करिता

दिनांक : १७.१०.२०२२

ठिकाण : पुणे

सही / -

प्राधिकृत अधिकारी

मराठी भाषांतरामध्ये काहीही संविता आढळल्यास इंग्रजी जाहिरात ब्राह्म धरण्यात यावी.

### PUBLIC NOTICE

M/s. Honeywell Automation India Limited

56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune, Maharashtra, India

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has been lost/misaid and the holders of the said securities / applicants have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders/applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders/applicants, without further information.

Name of Holders	Kind of Securities and Face Value	No. of Securities	Distinctive Numbers
Atul Kumar Indoliya Rahul Kumar Indoliya	Shares of Rs. 10/- Each	100	4049201 to 4049300
Atul Kumar Indoliya Rahul Kumar Indoliya	Shares of Rs. 10/- Each	045	5008747 to 5008791

Date : 16.10.2022

Place : Pune

Sd/-

Atul Kumar Indoliya

Sd/-

Rahul Kumar Indoliya

### PUBLIC NOTICE

Please take notice that Sanjeev Doshi and family ("my clients") are members of Rescon Manufacturing Co. Pvt. Ltd., a company incorporated under the Companies Act, 1913 having its registered address at 2nd Floor, Moray House, 226, S. V. Road, Bandra(West), Mumbai 400050 ("Rescon") together holding 21.63% shares of Rescon. My clients have filed Company Petition No. 99/2020 ["said petition"] before the National Company Law Tribunal, Mumbai Bench for winding up of Rescon or in the alternative for relief from oppression and mismanagement and other reliefs and the same is pending.

Rescon has leasehold rights in a plot of land situated at 43/1, Karve Road (opposite SNTD Women's University), Pune 411038 ("said property") admeasuring around 1,00,000 square feet along with the structures standing thereon. The said property is also subject matter of the said petition pending before NCLT, Mumbai.

And as per the last interim order of the Hon'ble Court a stay has been ordered on alienating the rights of the property in any manner.

Further, under the Articles of Association of Rescon ("AOA"), my clients have the first right/ pre-emption right to purchase the shares of Rescon from the other shareholders. Any sale/purchase of share/s of Rescon without notice to my clients with an opportunity to exercise their right of pre-emption would be illegal which please note.

In view of the above, my clients hereby give notice to the public at large, not to purchase any share in Rescon or deal with the said property in any manner, without notice to my clients. In spite of this Notice, if any transaction is done, the same shall be treated null and void.

Date: 14<sup>th</sup> October 2022, Place: Mumbai

Sd/- Adv. Milan A Hebballi



### दि लातूर अर्बन को-ऑप. बँक लि., लातूर

पत्ता : स्व.रामगोपालजी राठी व्यापारी संकुल, शिवाजीनगर, लातूर - ४१३५३१

फोन क्र. - (02382) 259503, फॅक्स - 02382- 255235,

ईमेल : info@laturbank.co.in, वेबसाईट : www.laturbank.co.in

संदर्भ क्र.: LUCB/AO/2022-23/55

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलावासाठी जाहीर सूचना, बयाणा रक्कम व

दिनांक : १५/१०/२०२२

कागदपत्रे (ऑनलाईन) सादर करण्याची शेवटची दिनांक व वेळ २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत  
सिक्कुरिटीएक्सेस अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अॅण्ड एफोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरेस्ट अॅण्ड, २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. लातूर याचेकडे तारण असलेल्या अचल मालमत्तांची विक्री.

ज्याअर्थी, दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. लातूर च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.ची थकबाकी अधिकाऱ्यांच्या वसुलीसाठी खालील कर्ज खात्यांमध्ये सिक्कुरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) नियम, २००२ मधील अनुच्छेद १३(२) अंतर्गत पाठविलेल्या सूचनेच्या अनुषंगाने खालील मालमत्तांच्या त्यांची "जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे ते काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर खालील कर्ज खात्यांची विक्री करण्याच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष ताबा घेतलेला असून सदर थकबाकीचा भरणा न केल्याने निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमातील अनुच्छेद १३(४) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करीत सदर मालमत्तांची विक्री करून बँकेची थकबाकी वसूल करण्याचे ठरविले आहे. सदर विक्री ही निम्नस्वाक्षरीकारांद्वारे (<https://sarfaesi.auctiontiger.net>) या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-लिलाव मंचाच्या माध्यमातून घेण्यात येईल.

अ. क्र.	शाखेचे नाव व खाते क्र.	कर्जदाराचे नांव व संपत्तीधारकाचे नाव	मालमत्तेचे वर्णन	रक्कम, मागणी सूचनेचा दिनांक आणि प्रत्यक्ष ताबा दिनांक	राखीव किंमत बयाणा रक्कम बोली वाढ रक्कम	ई-लिलावाची दिनांक / वेळ
१	दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., लातूर शाखा : लक्ष्मी रोड, पुणे खाते क्र.: एलटीएल-४	श्री. साखरे ज्ञानेश्वर नारायण मालमत्ताधारकाचे नांव: श्री. साखरे ज्ञानेश्वर नारायण व सौ. साखरे वैशाळी ज्ञानेश्वर	सर्व भाग व पोटभाग हिस्सांसाठी मालमत्ता फ्लॅट क्र.५०६, ५वा मजला, 'बी' विंग, सार्विक ब्ल्यूज को.ऑप.ही.सो.लि., चटई क्षेत्रफळ ४२७ चौ.फुट. (३९.६६ चौ.मी.) व ४.२७ चौ.मी.चा टेरस सलर, एकूण विक्रीयोग्य बांधीव क्षेत्रफळ ५५.८३ चौ.मी., सर्व्हे क्र.३२, हिस्सा क्र.५-ए/२, पिसोळी, ता.हवेली, जि.पुणे-४११०६०, ज्याची वस्तु सिमा. पुर्वेस : पल्लेंट क्र.५०५ पश्चिमेस : डबल आणि पल्लेंट क्र.५०७ उत्तरेस : डबल पल्लेंट दक्षिणेस : मोकळी जागा	दि.३० सप्टेंबर, २०२२ पल्लेची रक्कम रु.१७,३२,३७५/- मागणी सूचना दिनांक १०/०६/२०२२ प्रत्यक्ष ताबा दिनांक ०९/०९/२०२२	राखीव किंमत : रु. २७,००,०००/- बयाणा रक्कम : रु. २,००,०००/- बोली वाढ रक्कम : रु. २५,०००/-	२५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.११.०० ते दु. १.०० पर्यंत

विक्रीच्या तपशीलावर अटी शर्तीसाठी, कृपया लिंक <https://sarfaesi.auctiontiger.net> आणि [www.laturbank.co.in](http://www.laturbank.co.in) चा संदर्भ घ्यावा.  
ज्या इच्छुक बोलीदारांना लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करणे, बोली दस्तावेज सादर करणे, ऑनलाईन आपत्तांत बोलीचे प्रात्यक्षिक / प्रशिक्षण घेणे इ. बाबत मदत हवी आहे त्यांनी मे.ई-प्रोक्चुरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, नॉ. बी-७०४-७०५/-, बॉल स्ट्रीट-२, ओरिएंट क्लब समोर, गुजरात कॉलेज जवळ, अहमदाबाद-३८०००६, गुजरात आणि हेल्प लाईन क्र. +९१-९५१०८१३४३६, +९१-०७९६८१३६८३७/८४२/८८०, [rikini@auctiontiger.net](mailto:rikini@auctiontiger.net) येथे आणि मालमत्तेसंबंधी चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी मोबाईल क्र. +९१-९५५२२१९४६/(०२०) २४४४४५१/५२, ई-मेल : [auction@laturbank.co.in](mailto:auction@laturbank.co.in) वेबसाईट : [www.laturbank.co.in](http://www.laturbank.co.in) सोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा.

SARFAESI चा अधिनियम, २००२ अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना

याद्वारे कर्जदार / जामीनदार सूचित करण्यात येते की, त्यांनी सदर ई-लिलावाच्या दिनांकापर्यंत अद्यावत व्याज व इतर खर्चासह वर नमूद रकमेचा भरणा करावा, अन्यथा मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल आणि काही थकबाकी शिल्पक राहिल्यास व्याज व खर्चासह आपल्याकडून वसूल करण्यात येईल.

दिनांक : १५/१०/२०२२

ठिकाण : पुणे

(स्वैर भाषांतर, तपासत पडल्यास मुळ इंग्रजी भाषा)



### दि लातूर अर्बन को-ऑप. बँक लि., लातूर

पत्ता : स्व.रामगोपालजी राठी व्यापारी संकुल, शिवाजीनगर, लातूर - ४१३५३१

फोन क्र. - (02382) 259503, फॅक्स - 02382- 255235,

ईमेल : info@laturbank.co.in, वेबसाईट : www.laturbank.co.in

संदर्भ क्र.: LUCB/AO/2022-23/55

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलावासाठी जाहीर सूचना, बयाणा रक्कम व

दिनांक : १५/१०/२०२२

कागदपत्रे (ऑनलाईन) सादर करण्याची शेवटची दिनांक व वेळ २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत  
सिक्कुरिटीएक्सेस अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अॅण्ड एफोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरेस्ट अॅण्ड, २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. लातूर याचेकडे तारण असलेल्या अचल मालमत्तांची विक्री.

ज्याअर्थी, दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. लातूर च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.ची थकबाकी अधिकाऱ्यांच्या वसुलीसाठी खालील कर्ज खात्यांमध्ये सिक्कुरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) नियम, २००२ मधील अनुच्छेद १३(२) अंतर्गत पाठविलेल्या सूचनेच्या अनुषंगाने खालील मालमत्तांच्या त्यांची "जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे ते काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर खालील कर्ज खात्यांची विक्री करण्याच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष ताबा घेतलेला असून सदर थकबाकीचा भरणा न केल्याने निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमातील अनुच्छेद १३(४) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करीत सदर मालमत्तांची विक्री करून बँकेची थकबाकी वसूल करण्याचे ठरविले आहे. सदर विक्री ही निम्नस्वाक्षरीकारांद्वारे (<https://sarfaesi.auctiontiger.net>) या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-लिलाव मंचाच्या माध्यमातून घेण्यात येईल.

अचल मालमत्तांचे वर्णन						
अ. क्र.	शाखेचे नाव व खाते क्र.	कर्जदाराचे नांव व संपत्तीधारकाचे नाव	मालमत्तेचे वर्णन	रक्कम, मागणी सूचनेचा दिनांक आणि प्रत्यक्ष ताबा दिनांक	राखीव किंमत बयाणा रक्कम बोली वाढ रक्कम	ई-लिलावाची दिनांक / वेळ
१	दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., लातूर शाखा : लुलनागर, पुणे खाते क्र.: एमटीएल-८४	मे. केजीएन ट्रेडर मालमत्ताधारकाचे नांव: श्री. नितीन बबनराव टिंगरे	सर्व भाग व पोटभाग हिस्सांसाठी मोजे लोहगांव येथील सर्व्हे क्र. १६६/१९९/२१ (जुना सर्व्हे क्र.१६६/१९+२०+२१) स्टिटीएस क्र. ३५८ ते ३८४ आहे, ०० हे. ३३.७५ आर म्हणजेच ३३७५ चौ.फुट, पुणे महानगरपालिका हद्दीत, ज्याची वस्तु सिमा. पुर्व : श्री.रोहिदास लक्ष्मण टिंगरे यांची मालमत्ता पश्चिम : श्री.दत्तात्रय के. गरुड यांची मालमत्ता दक्षिण : डि.पी. रोड उत्तर : श्री.पट्टेकर एकनाथ खेसे यांची मालमत्ता	दि.३० सप्टेंबर, २०२२ पल्लेची रक्कम रु.२,७७,९२,८८७/- मागणी सूचनेचा दिनांक १०/०६/२०२२ सांकेतिक ताबा दिनांक ०३/१०/२०२२	राखीव किंमत : रु.२,७७,९२,०००/- बयाणा रक्कम : रु. २५,००,०००/- बोली वाढ रक्कम : रु. २५,००,०००/-	२०२२ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.११.०० ते दु. १.०० पर्यंत